

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. **District (जिल्हा):** ठाणे शहर**P.S.(ठाणे):** मानपाडा**FIR No.(प्रथम खबर क्र.):** 0860**Year (वर्ष):** 2024**Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 07/07/2024 20:20

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	125
	2	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	287
	3	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	288
	4	कारखाना अधिनियम, १९४८	7
	5	कारखाना अधिनियम, १९४८	92

3. (a) **Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):**1. **Day(दिवस):** रविवार**Date From (दिनांक पासून):** 07/07/2024**Time Period** पहर 5**Date To (दिनांक पर्यंत):** 07/07/2024

(कालावधी):

Time From (वेळेपासून):

14:20 बजे

Time To (वेळेपर्यंत):

14:20 बजे

(b) **Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):****Date (दिनांक):** 07/07/2024**Time (वेळ):** 15:00 बजे(c) **General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):****Entry No. (नोंद क्र.):** 052**Date & Time (दिनांक आणि वेळ):** 07/07/2024 20:20 बजे4. **Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी5. **Place of Occurrence (घटनास्थळ):**1.(a) **Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

दक्षिण, 2 किमी

Beat No. (बिट क्र.):(b) **Address (पत्ता):** प्लॉट नं डब्ल्यु-222, ,Neo Orga Chem LLP एमआयडीसी,फेज 2, डोंबीवली पुर्व या कंपनी(c) **In case, outside the limit of this Police Station, then**

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):**District(State) (जिल्हा(राज्य)):**

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) **Name (नाव):** पो.ना. 4740 राजेश तानाजी वाघमारे
 (b) **Father's Name (वडील चे नाव):** तानाजी वाघमारे
 (c) **Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष):** 1974
 (d) **Nationality (राष्ट्रीयत्व):** भारत
 (e) **UID No. (यु.आय.डी. क्र.):**
 (f) **Passport No.(पारपत्र क्र.):**
Date of Issue (दिल्याची तारीख):
Place of Issue (दिल्याचे ठिकाण):
 (g) **ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)**

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	शिवशंकर अपार्टमेंट,रूम नं 004,काटेमानीवली नाका, कल्याण पुर्व,मानपाडा ,ठाणे शहर,महाराष्ट्र,भारत
2	स्थायी पत्ता	शिवशंकर अपार्टमेंट,रूम नं 004,काटेमानीवली नाका, कल्याण पुर्व,मानपाडा ,ठाणे शहर,महाराष्ट्र,भारत

(i) Occupation (व्यवसाय):**(j) Phone number (फोन नं.):**

Mobile (मोबाइल नं.): 91-9029700703

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	Neo Orga Chem LLP कंपनीचे मालक			1. डोबीवली पुर्व ,मानपाडा ,ठाणे शहर,महाराष्ट्र,भारत
2	Neo Orga Chem LLP व्यवस्थापक			1. डोबीवली पुर्व ,मानपाडा ,ठाणे शहर,महाराष्ट्र,भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
-------------------	--------------------------------------	------------------------------------	---------------------	-------------------------------

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यु प्रकरण क्र., जर असल्यास)):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

मी श्री राजेश तानाजी वाघमारे वय - 50 वर्षे धंदा- नोकरी, (पो.ना. 4740), रा.ठि. शिवशंकर अपार्टमेंट, रुम नं. 004, काटेमानीवली नाका, कल्याण पूर्व. मोबा. 9029700703. मानपाडा पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर राहून खबर देतो की,

मी वरील पत्त्यावर माझे कुटुंबासह राहण्यास आहे. मी सन 1999 साली पोलीस शिपाई म्हणून भरती झालेलो असून सध्या पो.ना. 4740 म्हणून मागील 3 वर्षांपासून मानपाडा पोलीस ठाणे येथे जनरल कर्तव्य करीत आहे. मला मिळणा-या वेतनावर माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

आज दिनांक 07/07/2024 रोजी 14.20 वाजण्याचे सुमारास मी व माझे सहकारी पो.ना. क्र. 7206/रविंद्र भिलाजी पवार असे बीट मार्शल 3 वर कर्तव्यावर असतांना एम.डी.टी. वर कॉल प्राप्त झाला की, होन्डा षो रुम च्या बाजूला सोनारपाडा या ठिकाणी एका कंपनीला आग लागली आहे. त्यानंतर आम्ही तात्काळ सदर ठिकाणी पोहचलो असता सदर ठिकाण हे प्लॉट नं. डब्ल्यु-222, Neo Orga Chem LLP एम.आय.डी.सी. फेज 2, डोंबीवली पूर्व असे असल्याचे दिसून आले. सदर ठिकाणी फायर ब्रिगेड ची गाडी उभी होती व त्यांचे आग विझाविण्याचे काम सुरू होते. त्यानंतर सुमारे 14.45 वाजताचे सुमारास फायर ब्रिगेड चे कर्मचारी यांनी आग पुर्णपणे विझवली. सदर आग ही कषामुळे लागली याबाबत कामगार नामे अशोक राजपुत यांचेकडून माहिती घेतली असता त्यांनी लाईट कमीजास्त होत असल्याने पहिल्या माळ्यावर शार्ट सर्किट होवून आग लागल्याचे सांगितले. त्यानंतर मी आग लागलेल्या कंपनीत जावून पाहणी केली असता मला सदर कंपनीत विद्युत वायर या धोकादायक रितीने लटकलेल्या स्थितीत दिसून आल्या. तसेच सदर कंपनीत 7 पुरुष व 1 महिला कर्मचारी काम करीत असल्याचे समजले. त्यांचेवर कोणीही सुपरवायजर नसल्याचे कंपनीत कामगार अशोक राजपुत यांनी सांगितले. तसेच कंपनीत काय काम चालते याबाबत विचारणा केली असता सदर कंपनीत केमीकल पासून कपड्यांचा कलर डाय तयार होते असे सांगितले. तसेच सदर ठिकाणी व्हॅन कलम तसेच सदर कंपनीत रिअॅक्टर ऑपरेटर चे काम हे सुध्दा हेल्पर चे काम करणारे अशोक राजपुत व दयानंद सहानी यांनी सांगितले. सदर बाब ही अत्यंत धोकादायक व निश्काळजीपणाची आहे. तसेच सदर कंपनीचे बांधकाम तसेच मोकळ्या पॅसेजमध्ये ठेवलेले केमीकल चे डब्बे, तसेच डाईंग पावडर चे डब्बे हे अत्यंत निमुळत्या व अपु-या जागेत ठेवलेले दिसून आले. सदर ठिकाणी लागलेली आग ही वेळीच विझवली नसती तर त्यामुळे कंपनीतील केमीकल ला मोठया प्रमाणात आग लागून मोठया प्रमाणात हानी होण्याची शक्यता होती.

तरी प्लॉट नं. डब्ल्यु-222, Neo Orga Chem LLP एम.आय.डी.सी. फेज 2, डोंबीवली पूर्व या कंपनीचे मालक व व्यवस्थापक यांनी सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता, कंपनीत काम करणारे कामगार व इतर लोकांचे जीवीतास व मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कृत्य केले. तसेच कंपनीचे कार्यचालक व व्यवस्थापक यांनी कारखान्याचे सुरक्षा व देखभाल यामध्ये हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत असल्याने माझी कंपनीचे मालक व व्यवस्थापक यांचेविरुद्ध सरकारतर्फे कायदेशीर कारवाई कामी तक्रार आहे.

माझा वरील जबाब संगणकावर मराठीत टंकलिखित केलेला असून तो मला वाचून समजावून सांगितला तो बरोबर व खरा आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:

(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

Vijay Trimbak Kadbane(I (Inspector)) / DGPVTKM7203 **or (किंवा)**

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge, Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): Vijay Trimbak Kadbane

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.): DGPVTKM7203

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला

जोडपत्र): Physical features, deformities and other details of the

(If known / seen) (संशयीत/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से. मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष					चेचक के दाग: NO
2	पुरुष					चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयीत/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)